

KINETIC ENGINEERING LIMITED

Regd. Office: Kinetic Innovation Park, D-1 Block, Plot No. 18/2, H. K. Firodia Road, MIDC, Chinchwad, Pune - 411 019. (India) Tele.: +91-20-66142049 Fax: +91-20-66142088/89 CIN: L35912MH1970PLC014819 Website: www.kineticindia.com

Date: 15th September, 2020

То

The Manager - Corporate Relationship Department BSE Limited, 1st Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,

Fort, Mumbai- 400 001 Maharashtra, India

Scrip Code: BSE-500240

Subject: Financial Results- Newspaper Publication.

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith newspaper advertisement published in Financial Express and Loksatta, both dated 15th September, 2020 about unaudited financial results of the Company for the quarter ended 30th June, 2020.

This is for your kind information and record.

Thanking You, Yours Truly,

For Kinetic Engineering Limited

Nikhil Deshpande

Company Secretary

Encl: As above

FACTORY: Nagar - Daund Road, Ahmednagar, Maharashtra - 414 001 (India). Tel.: +91-241-2470612/3/4/5/6, Fax: +91-241-2470557



जाहीर नोटीस

सर्व तंबंधित लोकांस कळारियात ते की (,) भी, आसित असित पाटोके आणि (2) कु. सामिका असित पाटोके को सामिका प्रतिक्र कार्यात पाटीका प्रतिक्र कार्यात कार्यात प्रतिक्र कार्यात कार्यात प्रतिक्र कार्यात कार्यात

स्तरींका रेखियानी पाळवांचे मिळवांचीमध्ये अध्या तीचींकी कोषण्याने भागत तासेच सहर । स्वाध्यान इतन कोषणांचित्र कारचारी अध्यानक छा, हिससंब्या, पाट्यान स्वाध्यान हो आहे । तोष्य यह ते लेखी पुरस्थानह आगेने खाती हिसस्या पायाना हो जाहिन नोतींना मांचे । पायाना पुर विश्वासी आहे नार्वींना कारचीं आहों ने हिसस्या पायाना हो जाहिन नोतींना मांचे । स्वाध्यान प्रशासन अध्याना सरह मिळवांचीमध्ये हार कोषणांची हमार । स्वाध्यान प्रशासन स्वाध्यान कारचांची । आहेत अहं सहस्यान आगोंने आहे हमार हिसस्या अस्तानी है, तथानी वार्णाव्यक्त स्वाध्यान हमार प्रयासन प्रमाण ।

अनित विद्वल होरणे, थे.कांम, एलएल.थी.,ऑकडोकट व गोट निखिल सतिश दरेकर, औरशलल. एलएल.थी., जीवीरल., एल.पी.सी.(जंबन), अंबडोके अक्षय सतीश दरेकर, बेलाल., एलएल.थी. कु. अंकिता अनिल होरणे, थी.कांम, एलएल.थी., अंबडोके कु. अंकिता अनिल होरणे, थी.कांम, एलएल.थी., अंबडोके

PURCHASERS BEWARE

रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड

ाता सूचना

तावा सूचना

तावा सूचना

तावा सूचना

वावायमं सूचना

वा

मानतेचा वाथ येनोला आहे. कर्जान्सर-कर्जान्स आणि कर्म लोकिंग चाहरे सावयीरीयों सूचना देणात मेते को लांती सरा मारामतेच्या संदर्धात कोणाती व्यवसार करू नये आणि के कोणाती व्यवसार केलामात ते रिलम्पना होना परमानाम लिमिटेड च्या भावधीन असेला, यादा अल्यान मात्रा संदर्धन घेण्यासठी कर्जनरमार-कर्जनरमाराज्यांचे लक्ष SARFAESI अधिनममातील अनुस्मेद 13(8) कडे वेमण्यात मेते.

कर्जदार/सह- कर्जदाराचे नाव	मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचनांचा दिनांक	ताखा दिनांक	ताबा सूचनेत नमूद सक्रम (रु.)
गायकवाड 2) जयश्री मोहन गायकवाड	जिस्सींग क. डी आणि बिस्सींग क. ई मधील न विकरतेलें युनिद्स ज्याव सुमते 01 है 40 आर क्षेत्रफळ जीमनीयचेल 60 आर जीमनीयर खांध्यावा अमेलचा "श्री साई हिल्स फेज II" या प्रीजेक्टराधील फेज II या समावेश आहे, यट क. 79, क्षेत्रफळ सुमते 2 है 55 आर, केसनंद गाव, ता. हचेली, जि. एणे 412207.	2020	10 सप्टेंबर, 2020	दि. 10 सप्टेंबर, 2020 नुसार रू. 4,25,14,325/- (रुपये चार कोटी पंचयीस राख चौदा हजार तीनसे पंचयीस फक्त) य त्वावरील व्याज.

कॊलतॆ-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड

(CIN: L45200PH1931PLC129428) मोंदणीकृत कावस्वि : दुवरा गजाता, सिटी पोईट, कोले पाटील सेड, पुणे-४१२००१. दुरस्थानी क्रमांक : ५९९ २० ६४२२६५००, पॅक्स क्र. : ४९९ २० ६६२२६५१९ Email : investorrelation@koltepatil.com website : www.koltepatil

२९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-मतदान माहिती संबंधीची नोटीस

मुचित करता आहोत की कंपनीयों २६ **थी चार्किक सर्वताधारण स्था, ("सभा") सोम्बार, दिनांक २८ स्टटेंबर, २०२० रोजी सर ("आ.२४) दिख्डिकों कोम्बलनिकों ("पहेतीं") किया इक्कब्ब्य ("जोप्डीम्य") कुमीवेवरों कंपनी कावया २०२३, मिनेस्ट्री से परिचयन क. 14/२०२०, 14/२०२० जामि २०/२०२० ("पहारीसच्चे प्रमोद्ध मिण्डकों) जाणि सावसुरिदीन, जेवंक एवर्मा कोर्य स्टोन्या विश्वयक क. SEBBHADCFDICMD/ICIRP/202073 अन्यों (सेवी परिचयक), एका किसमी सहस्वार्थी प्रस्ताव उपस्टि**

परिचार क. S.EBIMOCFDOMDICIRP/2020705 अनवर (सेची परिचार), एक ठिकानी सदस्यों प्रधान उत्तरियों ने सावत उत्तरियों में सावत उत्तरिय

संस्तर-वारास्त www.bseindia.com व नेतरन स्टॉक एनसकेत और हरिया विशिद्धकार संस्तर-वाराद www.nseindia.com किरोहित्य ते हिरेसा(हरिया) किरोहित्या संस्तर-वारत रूप स्थान प्रति हरिया हरि

भन कवा. इत्येनट्रांनिक पर्पातीने मतदान करणाच्या मुविधेती संबंधित सर्व तकारीचे निवारण श्री. रावेश दखती, (सीवी क्रिमोडिटर्स महिलेस (इंडिया) लिप्टिंड, ए पिंग, २५ वा मजता, मेरियाँन प्रयुक्तिस मफतानाल मिल कंगाउंद्रवर, एनए जो एनए (पूर्व), मुंबर्स-2009३ यांना करता वेहॅल किंवा helpdesk.evoling@cotaindak.com वर ईमेल पाठवा विधा १८००। प्रतेन करा.

विकाण : पुणे दिनांक : १४ सप्टेंबर २०२०

KINETIC ENGINEERING LIMITED

Regd. Office: D-1 Block, Plot No. 18/2, M.I.D.C, Chinchwad, Pune - Ph.: 91-20-66142078, Fax: +91-20-66142088/89 | Email: kelinvesto Website: www.kineticindia.com | CIN : L35912MH1970PLC014818

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020

Sr. No.	Particulars	Quarter ended June 30 2020	Year Ended March 31 2020	Quarter ended June 30 2019		
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)		
1	Total Revenue from operations	491	11,575	3,366		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(510)	(912)	(184)		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(510)	(912)	(184)		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(510)	(912)	(184)		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after and Other Comprehensive Income (after tax)]	(510) tax)	(942)	(192)		
6	Equity Share Capital	1,771	1,771	1,771		
7	Earnings Per Share (Face value of Rs 10 each)					
	Basic:	(2.88)	(5.32)	(1.08)		
	Diluted:	(2.88)	(5.32)	(1.08)		

*Reserves (excluding Revaluation Reserve) for the year ended as at March 31, 2020 is INR (388.86) Lakhs *Neserves (excluding Revaluation Reserve) for the year ended as at March 31, 2020 is INR (388.86).

Notes: (1) The above is an extract of the detailed format of unaudited financial results for quarter ended on.

2020 filed with the Slock Exchange under Requisition 33 of the SEBI (Listing Obigations & Disclosure Requisition SED). The bill format of unaudited financial results for the quarter ended on. Une 30, 2020 are available show femanical results were reviewed by the Audit Committee and approved by the Board OT Directors at their remeetings held on September 14, 2020. The statutory auditors have conducted alimited review of the above temporation and the statutory auditors have conducted alimited review of the above upon the statutory auditors have conducted alimited review of the above upon and the statutory auditors have conducted alimited review of the above upon and the statutory auditors have conducted alimited review of the above upon and the statutory auditors have conducted alimited review of the above upon and the statutory auditors have conducted alimited review of the above upon and the statutory auditors have a support the statutory auditors have a support to the above upon and the statutory auditors have a support to the above upon a support to the above upon and the statutory auditors have a support to the above upon and the statutory auditors have a support to the above the ab

For and on behalf of the Board of Director For Kinetic Engineering Limited

Date : September 14ⁿ, 2020 Place : Pune

Ajinkya A. Firodia Managing Director DIN: 00332204

homefirst

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

CIN: U65990MH2010PTC240703 वेबसाईट : homefirstindia.com फोन क्र.: 180030008425 ईमेल आयडी : loanfirst@homefirstindia.com

अनु. 13(2) अंतर्गत मागणी सूचना

भापण, म्हणजे खाली नमूद कर्जदार्वनी खाली वर्णन केलेल्या मालमता तारण ठेवून कर्ज घेतले होते आणि आपण, म्हणजे खाली नमूद व्यक्त सार कार्ज करवायां कर्जवरावाः कर्जवरा होता. आणा परत्येकवी कसूर केम्पाने विकट्नियक्षेत्रान और विकन्दृश्यका और परवानिकाश अंतेहरा और एन्होसीमेंट ऑक विकट्टियेट ऑक्टर 2002 (योकस्वात SARFAES) आर्थिनका) गर्याल त्यार्थ्वीयां अंतर आपले कर्ज बाती है. 30,09/2007 कर्जी अनुवारक कार्याण्याच केस्त्याण को क्षेत्रों कार्यों आपनी स्थानी के एन्ट्र प्राथना कर्जियां होता विविद्धित व्यार्थ SARFAES) ऑपनिममातील अनुवार्थेद 13(13) सह व्यापमात पेपान्य अनु, 13(2) आर्मत असम विलेक्ष्य पायास सामग्री सुचन जारी केली. नींदणीकृत ट्यालाने आपणांस पाठविण्यात आलेल्या सुचना तशाच परत आलेल्या आहेत. सदर सुचनांमध्ये असे नमुद करण्यात आले आव करता. सरराष्ट्रात राजाना अभागाम पार्वणयाना अराराण्या पुत्ता तथा पता आराराण्या आरता. सरर यूपनामण आर मनु करणाण आरा आहे को आणा हमी दिलेक्या विविध कांचीय प्रतारकेती आराण कसूर केलोली आहे. त्यामुळे, SARFAESI अधिनियमातील अनुब्येट 13(2) मधील तयहर्त्व आणि सिक्युरिटी इंटोस्ट (एनफोसीमेंट) रुत्त, 2002 मधील नियम 3(1) मधील तयहर्वितार्गत आगणसाठी ही सूचना प्रकारित करणात पेत आहे.

खाते, कर्जदार व जामीनदाराचे नाव व पत्ता	जीवर कारवाई करावयाची ती अनामत	मागणी सूचनेचा दिनांक	मागणी सूचनेनुसार श्रकबाकी स्क्रम
वनिता प्रकाश पवार आणि प्रतिक प्रकाश पवार	सदिनका क्र. 502, क्षेत्रफळ सुमारे 507 चौ.फू., पाचवा मजला, क्षिज्वहर्ता पार्क, स.क्र. 8, हिस्सा क्र. 9/3, अभिनव कॉलेजसमोर, मौजे नन्हे, पुणे 411041	03/09/2 020	दि. 03/09/2020 रोजीनुसार रु. 10,97,936/- अधिक पुढील व्याज आणि इतर खर्च
रोहिणी त्रिमुखे आणि संदीप त्रिमुखे	सर्वनिका क्र. 401, क्षेत्रफळ सुमारे 25.55 चौ.मी. चर्द्ध क्षेत्रफळ (बाल्कनी य फंजीबाल क्षेत्रफळ धरून), बिल्डींग एउ, प्लेटोर-पांड ए, पांड, ता. मुळशी, पुणे 412108	03/09/2 020	दि. 03/09/2020 रेजीनुसार रु. 11,56,652/- अधिक पुढील व्याज आणि इतर खर्च
बळीराम धर्मा लोंडे	सदिनका क्र. 108, क्षेत्रफळ सुमारे 30.66 चौ.मी. म्हणजे 330 चौ.फू. चर्ट्ड, पहिला मजला, बिल्डीन ए, आपले घर तळेगाव बनवेरे, पुणे	03/09/2 020	दि. 03/09/2020 रोजीनुसार रु. 11,27,642/- अधिक पुढील व्याज आणि इतर खर्च
ज्ञानेश्वर शिवानंद मुळे आणि राजेंद्र शिवानंद मुळे	सदिनका क्र. ए.६-४10, क्षेत्रफळ सुमारे २७.७८ चौ.मी. मणजे २९७ चौ.मू. सोबत क्षेत्रपरिल सुमारे २,९५ चौ.मी. मणजे ४३ चौ.मू. चर्द्ध क्षेत्रफळ असतेरले टेरस, चौथा मजरला, आपले घर उक्तळीकांचन १, लेक साईह, चट क्र. 75/1752, विदयणे, तालका क्षेत्रली, पणे.	03/09/2 020	दि, 03/09/2020 रेजीनुसार रु. 12,03,651/- अधिक पुढील व्याज आणि इतर खर्च

ाद्वारे आपणांस सदर सुचनेच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत वर नमृद रकमेचा व्याज व शुल्कांसह होम फस्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटे भारत अध्यक्षा कर पुरुष्णभा विश्वास करणाव होते, अन्यव होत्त कर दे गुरू रक्षणा क्षेत्र कर होता हुन कर रुपया निराह अभिकेड प्रेरण करणाये आधाद करणाव होते, अन्यव होत्त कर देवाना क्षेत्र होता कर हिता है। किया कोलाकी एका अनाम मोकिस्ट आध्यक्षक ही कारणी करणा केश्तर जाता करीतर, माण्यद आणि जामेनदर्शका अनाम माणा कहा घेण्यावी मोक्सा अस्ति, सार अधिनयसंत्रांक होता कर प्रेरण करणा है। वार्ती प्रमाणिक असे (1) कर्नदर्शकामेनदर्शका अनाम मोणा ताम घेणा माल होता माले हतात्र, असलाव अधिकारीयणी गुडील वार्ती समावेत आहे (1) कर्नदर्शकामेनदर्शका अनाम मोणा ताम घेणा माल होता माले हतात्र, अनाम माले हास्त्र माले साहस् विक्रीचे अभिहरतांकन करण्याचा अधिकार (2) अनामत मत्तेचे व्यवस्थापन आपल्या ताब्यात घेणे ज्यात लीड़ा, अभिहरतांकन किया विक्रीच्य भी हातीलक करनाव्या अधिकारक और अनाव मतिचे बातूनी करणाया मामोरक और आणि होन कर देखानाम कंपनी हींद्राव निर्देश करणाया उद्योगकार करती हींद्राव निर्देश करणाया नेपार हरतीलंक हरतीलंक करणाया आलेला अनाव मतेचा मर्टानीलंक मर्च अधिकार कंपनीस अमरीलं जायु काही है करातीलण आण्याच केरोले आहे. सहर अधिनमातीलंक अनुचेद 13(13) मधील तातूर्वनुसार आण्याक होण चर्चर प्रकारक स्वती हींद्राव निर्मारेट कहे ताल आसरेलण सर नाहूर अनावम मतिचे होण करणायान कंपनी हींद्राव विरायेट वर्षण लेखी पूर्व न्यावनाविकार विकार है किंवा इतर कोणत्याही तन्हेने (आपल्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त) हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्यात येतो.

प्राधिकृत अधिकारी, होम फर्स्ट दिनांक : 15/09/2020 फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड



Repco रेप्को होम फायनान्स लिमिटेड

ताबा सूचना (अचल मालमत्तेसाठी)

तावा सूचना (अचल मालमत्तेवार्ज)

जावजा मूचना (अचल मालमत्तेवार्ज)

गावजा में स्थानकाशीकार है 'क्सो केम परश्चका विविद्ध 'ये प्रविकृत अधिकारी आहु कर्म मिल्युक्त केम प्रविद्ध में प्रविद्ध में अधिकार अधिकारी के प्रविद्ध में स्थानकार केम प्रविद्ध में प्रविद्ध में अधिकार अधिकारी में प्रविद्ध में प्रविद्ध में अधिकारी में प्रविद्ध में प्

सतकड करणाया आवातन करणाया आका हात. कर्जादा, साक-कांग्रेटा या आमोजादा सारत स्वामीची प्रतामेक करणाता असमर्थ ठरणायी क कर्जादा, साजीवादा या सर्वसामान्य जातीस सुचित्र करणाता तो की निमनस्वावादी वर्षमामोजादि नियम कर कारणायाता तेवाला सारत अजिदियमातील अजुल्वेदा 13 स्व केहरणात आहोरणा अधिकार्तच्या वारास करीत खाली नमूद मालमसेचा दि. **८ सप्टेबर, २०२०**

णाहे के कोटन, सा-क-कोटा, कार्मिकाट व सर्वस्थान कार्यांत्र आवार्यांत्री से पूर्वक रिष्णा ते हैं। प्रत्य प्राथमिक प्रति के कीरा कीरा कि स्वार्यांत्र के स्वार्य के स्वर्य के स्वार्य के स्वार्य के स्वार्य के स्वर्य के

मालमनच वणान म.क. 13, हिंग्सा क. 1+2, पर्योट क. 58, होमकर मुमों 0.5 अर ज्याने 500 ची.ह. रवण 46.46 ची.मी. आंग पूर्मों 488 ची.ए.चे आसमीन चोष्माम, पूर्वे संगयी गय, मालूका मंगे मिला पूर्वे ऐस्ती पेट्यांटर जानरम चालिकचा स्थानिक संदीत अर्थण ज-नियंप्रक हमेती, जिल्ला पु परित्र अर्थे अर्थात, पत्र्यंभा चामामें पुरित्रम, भी ज्यानको संघी चामामा, इकियोगिक की चीची बालसा, पीक्रियेस, की स्मानुद्र चीची मालगास, उस्तिमा शर्चे क्यांटिस

epaper-oloksatta.com

दिनांक : १४/०९/२०२० प्राधिकृत अधिकारी रेको होम फायनान्स लिमिटेड

पुणे पश्चिम अंचल कार्यालय : ११८३/ए, तिसरा मजला, 'यशोमंगल', एफ.सी.रो शिवाजीनगर, पुणे-५. फोन': ०२०-२५५७३४०९ मुख्य कार्यालय : लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे-५.

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना (अपेंडीक्स-IV-A)

ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आ क्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) फल्स २००२ मधील रूल ८(६) च्या अटींनुसार स्थावर मातमसेच्या विक्रीकरिता ई-ऑक्शन विक्री सूचना.

oowi समसाधारण जनतस आणि विशेषकरून कर्जदार आणि जामीन्दारांना युवना देण्यात येते की, खाली नमूद केलेल्या रखावर मालमता, ज्या सुरवित धनको (सिक्युआ रिट) बैंक ऑफ महलाह ग्रांट्याकले गहाज (बोर्ट्याऑनले आहेत आणि बैंक ऑफ महाराहुचे अधिकार अधिकारी यांनी बादर मालमतांचा लाचा घेराला असून, स्वर मालमतांची हि. १६/१०/२०२० रोजी ''जने कोई जेके आहे', ''जे आहे जले आहे' . आणे ''सेचे जे आहें' या तत्त्ववार, बेंक ऑफ महाराह यांना निमूद केलेल शहामत्रीत कर्जदार व जानीन्दार यांच्याकहून येणे असरोली रक्षम वसूल करण्यानादी केली जाणार आहे. कर्जदार आणि जामीन्दारांकहून येणे असलेल्या रक्षमेचा वायशील वहने सारालमतेचे संक्षित वर्णन आणि त्यावरील माहित असलेला बोजा, ताव्याचा प्रकार, राखीव किंमत आणि बयाचा रक्षम युवीलप्रमाणे आहे.

कर्जदार: श्री. मुकुंद ज्ञानोबा भुजबळ, पलॅट नं. ६०१, ६ वा मजला, बिल्डींग नं. ई-१, बुडल्लिले, प्लॉट नं. ए. सेक्टर-१४, प्राधिकरण, बोन्हिबंडी, मोते, गुणे-४२२०५० महाणदार: श्री. मिसिंद ज्ञानेबर भुजबळ, सानर रेसिडेन्सी, शहा		दि. १३/०९/२०२० रोजी येणे राक्षम रु. १८,४२,९७४/- (रूपये अक्टा लाख येचाळीस हजार नज्डशे चौऱ्याहत्तर फक्क) अधिक त्यावरील दि. १४/०९/२०२० पास्तुनचे व्याज, अधिक सर्व किंमत, दंड, आकार आणि खर्च किंवा त्यावरील	ताव्याचा प्रकार बीजा चीजा में इंग्लिस के प्लॉट मं. ६०१, ६ चा मजला, बिरुद्धींग मं. ई-१, प्लॉट मं. ए वर बांच्य्यात आलेली, गट मं. १७, बोन्डाबेलाई, मोशी, ता, ह्वेली, जि. पुणे. (बट्ट केअफळ ४३९ ची. फू. देरेस – ७२ ची.फू. आणि पार्किंग – १०० ची.फू.	राखीव किंमत / बयाणा रक्कम राखीव किंमत : रू. २७.०० लाख बयाणा रक्कम : रू. २.७० लाख	
		इतर प्रासंगिक आकार	प्रतिकात्मक ताबा. जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे. बँकेला माहित असलेला बोजा : नाही.		
2	शाखाः चाकण (संपर्कः १६६९६६३८७६) कर्जदार : श्री. विजय बबन गायकबाड, श्री. उड्यस्ता विजय गायकबाड, दोषोही शाहणारः उन्तर्देन २०१, २ श मजला, बिन्हींग नं. सी-१, प्लॉट नं. १८८९/१८८२, चाकण सौंदर्या, डिग्नर्ड्मका, अंबेटाण रोड, चाकण, सा. खंड, जि. पुणे, चिन-४९०५०९। गृहणवार: श्री. विनादे चंड्रकांत हुमेगा, बिन्हींन । ५, एलंट नं.	क. १५,७७,२१८/ – (क्यये पंघरा लाख सत्याहत्तर हजार दोनशे अठरा फक्त) अधिक त्यावरील दि. १४/०१/२०२० पासूनचे व्याज, अधिक सर्व किंमत, दंड, आकार	रहिवासी फ्लेंट नं २०१, २ रा मजला, बिल्डींग नं सी-१, प्लॉट नं, १८८१ /१८८२, चाकण सौंदर्य, क्षित्रईमळा, अंबेठाण रोड, चाकण, ता. खेड, जि. पुणे (बांधकाम क्षेत्रफळ ५८७ चौ. फू.)	राखीव किंमत : रू. १५.७० लाख बयाणा रक्कम : रू. १.५७ लाख	
	१७, स्वप्नगिरी, झगदेव अस्ति, चाकण, ता. खंड, जि. पुणे, पिन-	आणि खर्च किंवा त्यावरील इतर प्रासंगिक आकार	प्रतिकात्मक ताबा. जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या प्रकारमीयाती अर्ज टायून केला आहे		

शाखा : आकुर्डी (संपर्क : ०२०–२७२४६८६९) कर्जदार : श्री. विवेक टायर्स, प्रोप्रा. श्री. विवेक पी.पी., ः . भा. ाववेक टायर्स, प्रोप्रा. श्री. विवेक पी.पी., सर्वे नं शिवाद किल्डींग, सोमाटणे फाटा, मावळ, जि. पुणे, पिन-

४९१०३३ ग्हाणदार: श्री. श्यामा विवेक पी.पी., नलॅट नं. ३६, ४ था मजला, गुक्कृमा को-ऑन. हॉसिंग सोसायटी, रस्टन कॉलनी, विववड, पुजै–४९१०३३ श्री. बाप्पासाहेब बुवाजी गायकवाड, ५९९४/३, जोतिबा कॉलनी, एम.एम. स्कूलजवळ, काळेवाडी, पिंपरी, पुजै-

तपशीलवार अटी व शर्ती जाणून घेण्यासाठी कृपया बँकेच्या दिलेल्या संकेतस्थ //www.bankeauctions.com" पहायी

इतर प्रासंगिक आकार

वयाणा रक्कम : रू. २.७० लाख

प्रतिकात्मक ताबा. जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त बँकेला माहित असलेला बोजा : नाही

अधिकृत अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे पश्चिम अंचल

राखीव किंमत

रू. २७.०० लाख

ा एम एम आर श्रेष्ट मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

(महाराष्ट्र शासन आगकृत) बांद्रे-कुलां संकुल, बांद्रे (पूर्व), मुंबई - ४००५ ९. दूरकानी क्र: - ०२२-२६५९०००१/४००० फॅक्स: ०२२-२६५९१२६४ वेबसाईट : https://mmrda.maharashtra.gov.in

ई-निविदा सूचना

माचे तथः शिक्षणादा वंकाव व कन्याणपादा वंकाव वेषे उडडाणपूल व कन्याणपाद क्षरावद पुचारी मार्ग बांच्ये. (बुचा राष्ट्रीम माहमार्ग के.४) क्षमाचा थंडाजित रक्काव(क.) : १९५,२४,५२,८३०/-(क्षमाचा थंडाजित रक्काव(क.) : १९५,२४,००/-(क्षमाचा वंकावार,) : १९,८००/-अमाचा कानावार्थे : १९,८००/-अमाचा कानावार्थे : १९,८००/-अमाचा कानावार्थे : १९,८००/-अमाचा कानावार्थे : १९,८००/-(१९,०० व्यावता) वे ई- विविद्या हाकन्सोड करण्याचा कानावार्थे : १५,०१२/२०० (१९,०० व्यावता) वे ०५/११७२० (१९,०० व्यावता)

२) कोऱ्या ई-निविदांची किमत(क.)
 ३) अनामत रक्कम(क.)
 ४) कामाचा कालावथी
 ई-निवदा डाऊनलोड करण्याचा का

टिप: ई-निविदा प्रपत्रे,शुध्दीपत्रक व इतर माहिती https://ete ादरः इ-ानावदा प्रयम्, शुख्यपन्न व इतः साहता nttps://etendermmraa. maharashtra.govin. वा संकेत स्वव्यालन वाइन्यांचे कृता चेला, ई-निवा संबंधीम सिवस्तर साहिती आणि मदासिसाठी etendersupport@mailmmrda.maharashtra. govin या ई-मिल किंवा हुएवर्च क्रं. ०२-२-१६५७४६५ शो संबंध सावायः तस्त्रे भी आईन प्रयोदि, वार्यविश प्रिप्तात्र भाष्ट्राची अ

nohan.patil@mailmmrda.maharashtra.gov.in. वर संपर्क साधावा.



ताबा नोटीस [रुल ८(१) अंतर्गत]

आंक रिक्कपुरिटी इंटरेस्ट ऑक्ट 2002 आणि रिक्कपुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्सिट) रूपस 2002 यहां तेश्वक न 3(1-2) व स्कट 2 अंतर्गत प्राप्त प्रीवकरांचा वापर करून भी विक्रम एवंच प्रमुख्य अ. आसित संसे पुचाक आणि तो संपार एकेच प्रमुख (सह-कर्जर)र यांचा दि. 04/04/2020 रंजी माणणी मोटीस काववर्त होती की, त्यांची खरूर गोटीसीत मुख्य केती बेठिया को अस्तरेती व्यक्तम 2, 190,05,832/ - एवंच एक कोटी प्रमास त्यांक शहारा कुरान नक्तो नेव्यक्तीस एक) + त्यावरीत टर्स्ट एक कोटी प्रमास त्यांक शहारा कुरान नक्तो नेव्यक्तीस एक) + त्यावरीत टर्स्ट एक कोटी प्रमास त्यांक शहारा कुरान नक्तो नेव्यक्तीस एक) + त्यावरीत तर्वेत किंत्रम कािक व्यक्ति स्वावस्थ कािक वर्ष व्यक्ति स्वावस्थ किंत्रम त्यांक स्वावस्थ व्यक्ति कां शहारा किंद्रम किंत्रम त्यांक नेव्यक्ति प्रमास वर्ष त्यांक स्वावस्थ निक्रम त्यांक स्वावस्थ अस्तर्य वर्ष्याम किंद्रम त्यांक स्वावस्थ अस्तर्य वर्ष्याम किंत्रम कुरान किंद्रम त्यांक स्वावस्थ अस्तर्य वर्ष्याम कुरान कुरान

रक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये । क्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे. स्थावर मातमतेचे वर्णन

युवील मालमारेचा वर्गसामाईक पणः स्वरंद में ५०६, ५ चा मजसा, विंग ''इ', ' युद्ध युवील मालमारेचा वर्गसामाईक पणः स्वरंद में ५०६, ५ चा मजसा, विंग ''इ', ' युद्ध वेशक्त 32,52 भी मी, (वेशील सावन्त्रीच्या केशक्तासहित) सम्युद्ध संध्यान अंकारक 32,320 भी मी, ' मार्व्हल संदित्र के अमेरिस्टीट होतिक स्वास्त्रयहित्र, ' आय-शेल्डल संधील मोळवाटो टेस्सेच युद्ध केशक 32,55 मी, सम्युद्ध संध्यान अस्त्राक्ष ४४,५५ भी मी, तेथील एवा कर्ड्ड(माक्स्य) आग प्राविश्वा व्यवस्त्रीत, स्टील्ट/जानसच्या सिव्हींगमध्ये, मिनास्ये, सन्तं, ५०३, हरुसस, युवे येथे

मुख्य प्रबंधक व अधिकृत अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र



सारस्वत अंचल कार्यालय : ८/३, 'मधुबन' एरडंवणे, कर्वे रोड, पुणे – ४

कर्त रोड, पुणे – ४ वसुली विभाग : जुनी जिल्हा परिषद बिल्डिंग, वृष्ठे अवसुली विभाग : जुनी जिल्हा परिषद बिल्डिंग, वृष्ठे अनु अपिकारी के जिल्हा परिषद बिल्डिंग, वृष्ठे अनु अपिकारी अने तर्रा अधिकृत अधिकारी, दि सारस्वत को ऑपरेटिव्ह बँक ति., बैकिकडे कर्जास तराज अस्पलेत्या बाली महा का महाया ताव्यात असलेत्या बाली मिळ्ळानीची "जानी आहे तथी आणि आणि को छहे हैं" या तलावर, विक्वारिटायझेशन औह रिकन्स्ट्रवशन आफ फायनात्थीयन असेटस् औड रिकन्स्ट्रवशन आफ फायनात्थीयन असेटस् औड रिकन्स्ट्रवशन आफ फायनात्थीयन असेटस् अस्ट्रियाय गळकराचा भर्ता आहुत हाता आग आग ज आहु ता चारावास्त्र, सित्त्रयुरिटायेझ्नेशन औड रिकन्स्ट्रबंशन ऑफ कामानाशीयल असेट्स औड एस्फोसेसेंट ऑफ सित्त्रयुरिटा इंटरेस्ट अंबर २००२ च्या कलम १३(२) अन्वये प्राप्त आधिकारात विक्री करून बेंबेची येगे राक्षम वसूल करू इच्छिते. त्याताठी इच्छुक खरेदीदारांकडून खाली नमूद केलेल्या मिळकर्तीसाठी प्रस्ताव मागवीत आहे.

खाली नमूद केलेल्या निककर्तीताठी प्रस्ताव मागवीत आहे. सदर मिककल खरेदीसाठी निविद्य प्रस्ताव, बंद लिकामयातून दि, 30.09,205 पूर्व मादर करायेल, आलेले प्रस्ताव दि, 09, 90,2020 रोजी दुपारी ४.00 वाजता उपडण्यात येतील. निविदा / प्रस्ताव दाखल करणारे, त्यांची इच्छा असल्यास त्यांकेडी ज्यारिकत यह शकतात. स्विक्त विक्रीमा करायोह, अटी व शर्ती खाली सही करणारंकडे उपलब्ध आहेत. कोणतेही कारण न देता कोणताही अथवा सर्व प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार खाली सही करणारंकडे राखींव आहे.

सहा करणाध्यक राखाव आह. १) फूक्व योगी — रू. १७, पुर्वश्वंशी नितिन सुरेश १) फूक्व योगी — रू. १७, ७३, ५१६/ – (दि. ३१,०८,२०२० रोजी) ३) राखीय किंमत — रू. ११,०० लाख ४) बयाणा रक्कम — बोजीच्या १०५ फक्कम, सारस्वत को–ऑप, बँक लि.च्या नाये काढलेला डीडी. भ) नोंदणी खर्च, रन्टम्प डघुटी, सोसायटी खर्च, वीज बील आकार, कॉर्पोरेशन टॅक्स व अन्य सरकारी/ नीम सरकारी देणी खरेदीदाराने मरावयाची आहे.

६) मालमत्ता पाहणी तारीख : २३.०९.२०२० (सकाळी ११.३० ते दुपारी ३.३०) मालमत्तेचे वर्णन

गट क. ३०८ + ३०९ आणि नट क.३३८ आणि ३३९ जांमुळ, ता. मावळ, जि. पुणे येथील व्हिजन बुङ्सच्या इमारत क्र. एस–३ मधील पहिल्या मजल्यावरील फ्लंट नं.१०२, क्षेत्र : ५११ चौ.फु. कार्पेट आणि सोबत कव्हर्ड कार पार्किंग.

%

यूनियन बैंक 🕠 Union Bank रेसिडेन्सी, स.नं. ६/५/२ बापीर-बान्येकारी नेन सेडेन्सी, स.नं. ६/५/२, बाणेर-बालेवाडी व बालेवाडी, जि. बाणेर, पुणे-४९१०४५, फोन: ०२०-६५१०६०५९, ईं-मेल: balewadi@unionbankofindia.com

र पत्तमाट) फरच २००२ च्या संबन्धन १३(१२) व रूठ ३ अंतर्गत प्राप्त अधिकरांचा वायर रून कर्जवाद, श्री. प्रवीण बायुवार सिंदे, जामीनदार सी. मंजू प्रवीण सिंदे, श्री. नर्गद्ध झानदेव प्राप्त यांना हि. ३३/०२/२०२० रोजी मामणी नोटीस बनावानी होती की, त्यांनी सदर टीरवीत नमुद्र केरलेले बेंकला क्रेणे असलेली राक्ष स. ४४ ४ ४००२/ ोटीसीत नमृद् केलेली बॅकेला येणे असलेली रक्कम **रु. १४,६४,७०२/ – (रूपये चौदा लाख गैसष्ट हजार सातशे दोन फक्त) आणि त्यावरील व्याज** अशी सर्व रक्कम सदर नोटीस मिळालेल्या

ह हुमा (सारा पुरान पात्र) जाता प्रांत स्वार्थ कर्मा क्रिक्स कर्म क्रिक्स क्रि

|वशक्त: कजदार आणा संबंधाधारण जनता याना सावध्य करण्यात यत का, त्याना संबंद मालमतेसंदर्गात कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो युनियन वैंक ऑफ इंडिया बालेबाडी शाखा यांना येणे रक्कम रू. १५,६५,७०२/ – (रूपये चौदा लाख चौसष्ट हजार सातशे दोन फक्त) अधिक त्यावरील व्याज अशा सर्व रककमेच्या

त्वस्य चीण्य हजार सातशे दोन फक्त) अधिक त्यावरील व्याज अशा तर्व रचक्नेच्या आधीन गर्वेल.
कर्णदरार्थे तथा स्वर भारतार्थ्य स्व सेश्वन (८) सेश्वन १३ अर्थार्थ होन्द्र विध्वन होन्द्र सेश्वन होन्द्र सेश्वन सेश्वन सेश्वन सेश्वन सेश्वन सेश्वन सेश्वन सेश्वन सेश्वन होन्द्र सेश्वन सेश्वन होन्द्र सेश्वन

ग्रन्ताचा पुरावता आरात सांकारमध्याला काणांसाह (कर प्रशास गाही.

स्थापर मानमंत्रे वर्णन

विस मानमंत्राच वर्षनामार्ग्रक भगाः शहें दर्ग ने १, शिक्शमिनायक अपार्टमेंट, पहिल तथा, ढळीरावा कांक्रमिना ने १, सी एवं १५, हिस्सा ने १, मिळवल ने १४८८, तांची, तांबुळा होती, जि पूर्ण-४९००७, ब्रमु तीमा - वसरेष: भोकळी जगा कि प्रशासंत्र कांक्षित सन्तर, क्रिकीष: श्रेक्टाइस पंत्रेज, हिना बात्रीण संपर्टन रे १, यूक्ते कळी अगा आणि स्थानंतर लगतंत्री मालमता, प्रिकिम्स: श्रेकळी जगा आणि स्थानंतर, स्वात्री आकार

FINANCIAL EXPRESS

END OF INNINGS

Trump's top China envoy to leave Beijing for campaign

China said it hadn't yet received any formal notification on the issue

BLOOMBERG Beijing/Washington, September 14

SECRETARY OF STATE Michael Pompeo thanked Ambassador to China Terry Branstad for his service, appearing to confirm President Donald Trump's earlier remarks that US's top diplomat was leaving Beijing for the campaign trail.

In a series of tweets, Pompeo praised Branstad's contribution to "rebalancing" the US's relationship with China. Still, the secretary stopped short of saying explicitly whether Branstad was continuing in the high-profile diplomatic post, which he has held since the first months of Trump's presidency. CNN separately reported that Branstad had resigned, citing a person familiar with the matter.

I thank Ambassador Terry Branstad for his more than three years of service to the American people as US Ambassador to the People's Republic of China.

The US Embassy in Beijing didn't immediately respond to

BLOOMBERG

September 14

Green Wall.

FEW ENVIRONMENTAL CAM-

PAIGNS in China have been so

enthusiastically pursued or so

controversial as its Great

officials, teachers, students,

and company employees go on

group tree-planting trips.

State media single out forest

workers for praise. Film stars

line up to be "tree-planting

ambassadors." It's a campaign

in the vein of the old Commu-

nist propaganda drives - the

workers uniting to dominate

the forces of nature. March 12

is National Tree-Planting Day.

tect the north, northwest, and

northeast, three regions af-

fected by sandstorms sweep-

ing out of the Gobi Desert, the

so-called Three-North Shelter

Forest Program aimed to grow

35 million hectares (87 mil-

lion acres) of new trees - a for-

est the size of Germany -

across the country's north by

2050. In the ensuing four

decades, planting trees be-

came one of both the private

and public sectors' favourite

climate change solutions. That

makes the fate of China's

sprawling man-made forests a

key early indicator for how

The programme was beset

CLASSIFIEDS

PERSONAL

THANKSGIVING

HOLY Spirit thou who

makes me see every-

thing and shows me the

way to reach my ideals, you who give me the divine gift to forgive and forget the wrong that is done unto me and who is in all instances of my life with me. I in this short dialogue want to thank you for everything and confirm once more that I do not want to be separated from you. No matter how great the material desire may be I want to be with you and my loved ones in your perpectual glory

these other projects may fare.

Launched in 1978 to pro-

Every spring, government

China's billion-tree



a request for comment Monday. Chinese Foreign Ministry spokesman Wang Wenbin told a regular news briefing that the government hadn't yet received any formal notification that Branstad was departing.

"Bransad's departure would be a loss to China-US diplomacy as it would mean one less political heavyweight with a deep understanding of China based here," said Wang Huiyao, an adviser to China's cabinet and founder of the Center for China and Globalization."My impression of Branstad from being at the same events is that he is someone who ac-

tively tried to ease China-US tensions. His departure would be a loss to furthering bilateral relations."

Over the weekend, Trump had said Branstad would return to the US while praising the campaign efforts of the ambassador's son, Eric Branstad.

"Eric's father's coming home from China because he wants to campaign," Trump said, in a phone call with supporters of US Senator Joni Ernst, a Republican whose close re-election battle in Iowa could help determine control of the upper house.

Wildfires raise fight over climate before Trump visit **ASSOCIATED PRESS** Beavercreek, September 14

WITH CREWS BATTLING wildfires that have killed at least 33 people, destroyed neighbourhoods and enveloped the West Coast in smoke, another fight has emerged: leaders in the Democratic-led states and President Donald Trump have clashed over the role of climate change ahead of his visit Monday to California.

California, Oregon and Washington state have seen historic wildfires that have burned faster and farther than ever before.

Numerous studies in recent vears have linked bigger wildfires in the US to global warming from the burning of coal, oil and gas.

(Listing obligation and disclosure

requirements) Regulations, 2015, we

hereby inform you that the meeting of the

Board of Directors of the company is

scheduled to be held onTuesday,

September, 15, 2020, at the registered

office of the Company inter alia, to

consider and take on record the Un-

Audited Standalone Financial Results for

This information is also available on

Company's website at

www.syncomhealthcare.in and also on

the Stock Exchange websites at

www.nseindia.com and

For Syncom Healthcare Limited

Farida Bhatia

Company Secretary

www.bseindia.com

Place: Mumbai

Date: 15.09.2020

the guarter and ended June 30, 2020.

SYNCOM Healthcare Limited CIN: L51397MH2002PLC136652 Regd. Off.: F44, 1" Floor Shagun Arcade CHS, A K Vaidya Marg. Opp HDFC Bank, Malad East, Mumbai 400097 NOTICE In terms of regulation 29 of the SEBI

While the mission was designed to take 72 years, local officials wanted results quickly, so the vast majority of the trees planted were fastgrowing poplars that could withstand the region's cold, dry winters.

By the 1990s huge numbers of them started dying, victims of the Asian longhorn beetle, which loves softwoods, including poplars.



by problems from the start because of poor planning, the unrealistic demands of local party cadres, and a poor understanding of how and where a forest can successfully grow.

"We were told of the importance of planting trees at a very young age," says Sun Jing, director of the Alashan Foundation, a Chinese charity that combats desertification. "The idea that more trees equals good is never challenged."

Russian opposition leader Navalny able to leave his bed

ASSOCIATED PRESS Berlin

OPPOSITION RUSSIAN **LEADER** Alexei Navalny's health has improved so that he is now able to leave his bed briefly, the Berlin hospital treating him said Monday, while Germany announced that French and Swedish labs have confirmed its findings that he was poisoned with the Soviet-era nerve agent Novi-

Navalny, the most prominent opponent of Russian President Vladimir Putin, was flown to Germany two days after falling ill on August 20 on a domestic flight in Russia and is being treated at Berlin's Charite hospital. Berlin has demanded that Russia investigate the case.

The Charite said Navalny has now been "successfully removed from mechanical ventilation."

"He is currently undergoing mobilisation and is able to leave his bed for short periods of time," it added. Monday's statement didn't address the long-term outlook for the 44year-old Russian politician and anti-corruption investigator. Doctors have cautioned that even though Navalny is recovering well, long-term health problems from the poisoning cannot be ruled out.



Navalny, the most prominent opponent of **Russian President Vladimir** Putin, was flown to Germany two days after falling ill on August 20

The Kremlin has bristled at calls from German Chancellor Angela Merkel and other world leaders for Russia to answer questions about the poisoning, denying any official involvement and accusing the West of trying to smear Moscow. Earlier Monday, the German government said tests by labs in France and Sweden had backed up earlier findings by a German military lab that Navalny was poisoned with Novichok, the same class of Soviet-era agent that British authorities said was used on former Russian spy Sergei Skripal and his daughter.

AAGAM CAPITAL LIMITED

Regd. Off.: Premises No.2, 1st Floor, Rahimtoola House, 7, Homji Street, Fort, Mumbai - 400001 Website: www.aagamcap.com; E-Mail id: aagamcttd@gmail.com; Tel: 91 7400186121 (CIN: L65990MH1991PLC064631)

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED

		Q	YEAR ENDED		
Sr. No.	PARTICULARS	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020
reg.	1,000,000,000	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total income from operations (net)	1.53	1.52	4.73	15,41
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	0.93	-0.90	-0.43	4.91
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.93	-0.90	-0.43	4.91
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.93	-0.90	-0.43	4.85
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	0.93	-0.90	-0.43	4.85
6	Equity Share Capital	500	500	500	500
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				-293.75
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic & Diluted	0.02	-0.02	-0.01	0.10

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly. Financial Results filed with the Stock Exchange. under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclousure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.aagamcap.com.

For Aagam Capital Limited

Naresh Jain

Date: 14/09/2020 Director Place: Mumbai DIN: 00291963

TATA POWER DELHI DISTRIBUTION LIMITED N

A Tata Power and Delhi Government Joint Venture Regd. Office: NDPL House, Hudson Lines, Kingsway Camp, Delhi 110 009 TATA POWER-DDI Tel: 66112222, Fax: 27468042, Email: TPDDL@tatapower-ddl.com CIN No.: U40109DL2001PLC111526, Website: www.tatapower-ddl.com NOTICE INVITING TENDERS TATA Power-DDL invites tenders as per following details:

Last Date & Time Availability Estimated of Bid Submission/ Tender Enquiry No. Cost/EMD of Bid Date and time of Work Description (Rs.) Document Opening of bids TPDDL/PMG/Tender/Banking-2020-21/03 06.10.2020;1600 Hrs/ 16.09.2020 Notice Inviting bids for banking of up 06.10.2020;1630 Hrs to 200 MW RTC/Slot wise power on firm basis for the period of 01.11.2020

to 30.09.2021. CORRIGENDUM / TENDER DATE EXTENTION Revised Due Date & Time Previously Tender Enquiry No. Published of Bid Submission/ Date Work Description & time of opening of bids Date TPDDL/ENGG/ENQ/200001230/20-21 21.09.2020 at 1600 Hrs/ 05.08.2020 For Supply Installation, Testing and 21.09.2020 at 1630 Hrs Commissioning of Power Quality Meter

Complete tender and corrigendum document is available on our website www.tatapower-ddl.com-→ Vendor Zone --> Tender / Corrigendum Documents

Contracts - 011-66112222

ROYAL ORCHID HOTELS LIMITED

Registered Office: No.1, Golf Avenue, Adjoining KGA Golf Course, Airport Road, Bengaluru - 560 008. INDIA. T: +91 80 25205566, F: +91 80 25203366, www.royalorchidhotels.com

Extract of Audited Standalone and Consolidated Financial Results for the guarter and year ended 30 June 2020

SI No	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter Ended 30.06.2020	Quarter Ended 30.06.2019	Year Ended 31.03.2020	Quarter Ended 30.06.2020	Quarter Ended 30.06.2019	Year Ended 31.03.2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operation (including other Income)	268.68	2,743.78	11,483.91	421.62	4,851.82	20,503.28
2	Net Profit / (Loss) for the period before tax, exceptional and/or extraordinary items	(555.93)	234.98	1,292.05	(1,609.97)	234.58	1,069.67
3	Net Profit for the period before tax	(555.93)	234.98	1,292.05	(1,609.97)	234.58	1,069.67
4	Net Profit for the period after tax	(391.66)	186.96	911.41	(1,389.20)	78.31	507.76
5	Total comprehensive income for the period	(391.66)	185.02	934.18	(1,388.45)	78.13	558.26
6	Paid-up equity share capital (face value of ₹ 10 per share)	2,742.52	2,742.52	2,742.52	2,742.52	2,742.52	2,742.52
7	Other equity	20 55.00	100	19,520.84	200 ge	25 %	18,622.22
8	Earnings per share (of ₹ 10/- Each) (not annualised for quarters)	171/25-201	-			2000	
	Basic:	(1.43)	0.68	3.41	(5.06)	0.29	2.04
	Diluted:	(1.43)	0.67	3.38	(5.06)	0.28	2.02

Note:

(i) The above is an extract of the detailed format of the Statement of Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Statement of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter are available on the Stock Exchange websites at www.bseindia.com, www.nseindia.com and on Company's website at www.rovalorchidhotels.com

2020. The results have been reviewed by the Statutory Auditors of the Company.

(iii) The above results are in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.

Place: Bengaluru Date: 14.09.2020 For and on behalf of the Board of Directors C.K. Baljee Managing Director. DIN: 00081844

China warns US over economic talks with Taiwan this week

ASSOCIATED PRESS Taipei

CHINA WARNED THE United States on Monday of potential "serious damage" to their relations if it does not withdraw from an upcoming economic meeting with Taiwan that is expected to be attended by a senior American official.

Chinese foreign ministry spokesman Wang Wenbin urged the US at a daily briefing to "stop all forms of official exchanges with Taiwan, so as to avoid serious damage to China-US relations and peace and stability across the Taiwan Strait." Taiwanese media reported

that US Under Secretary of State for Economic Growth, Energy, and the Environment Keith Krach is planning to visit



the island later this week for an economic and commercial dialogue with Taiwan's government.

The visit would follow one by US Health Secretary Alex Azar last month. Azar was the highest-level US Cabinet official to visit since a break in formal ties between the US and Taiwanese government in 1979, when the US accepted a "one-China policy" with Bei-

jing as its government. A visit by Krach is likely to

inspire further anger from China. China considers selfruled Taiwan part of its own territory, and strongly opposes any official contacts between other nations and the island.

Taiwan's Ministry of Foreign Affairs confirmed last week that it was in negotiations with the US on such talks, but did not comment on a specific date or who might attend from Washington.

Tensions are high between the US and China over issues including trade, cybersecurity technology and Hong Kong's new national security law. Relations have deteriorated further since the coronavirus outbreak.

Trump blames China for the pandemic



Monnet Industries Limited

Regd. Office: Plot No. 216, Sector - C, Urla Industrial Complex, Raipur, Chhattisgarh- 493221 Tel. No. 011-29218542-46; Fax: 011-29218541; e-mail: isc_mind@monnetgroup.com

SI. No.	Particulars	Quarter ended 30.06.2020 Unaudited	Quarter ended 31.03.2020 Audited	Quarter ended 30.06.2019 Unaudited	Year ended 31.03.2020 Audited
1	Total income from operations (gross)	(88)	1343	× 1	33
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or				
	Extraordinary items)	(41.22)	1.87	(35.79)	(109.35
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or	NAME OF STREET	33.38	1000000000	1998
	Extraordinary items)	(41.22)	1.87	(35.79)	(109.35
4	Net Profit / (Loss) for the period after tax, Exceptional and/or	236000000000000000000000000000000000000	-00000	940-01146	(000)///(07
	Extraordinary items	(41.22)	3.42	(36.37)	(109.45
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)	00000000000000000000000000000000000000	2000	0000000000	1001000000
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(41.22)	3.42	(36.37)	(109.45
6	Equity Share Capital	368.13	368.13	368.13	368.13
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited	0.04849084800	NAW1850	1357055088	1 (PR) (PS) (
- 1	Balance Sheet of the previous year				(14078.64)
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -		1.G	-	i timosoccesin
	Basic:	(1.12)	0.09	(0.99)	(2.97
- 1	Diluted:	(1.12)	0.09	(0.99)	(2.97

 The above unaudited financial statements have been reviewed by the Audit Committee in its meeting held on 14th September 2020 and then approved by the Board of Directors in its meeting held on 14th September 2020

The results for the quarter ended 30.06.2020 have been subject to a Limited Review by the Auditors.

3) Figures for the quarter ended 31st March 2020 are the balancing figures between the audited figures for the full financial year ended 31st March 2020 and the published unaudited year to date figures upto nine months ended 31st December 2019.

4) The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results is available on the Stock Exchanges website (www.bseindia.com) and Company's website www.monnetgroup.com

FOR MONNET INDUSTRIES LIMITED

Place: New Delhi (MAHESH KUMAR SHARMA) Date: 14.09.2020

WHOLE-TIME DIRECTOR & CFO

RDB REALTY & INFRASTRUCTURE LIMITED

Regd.Office:Bikaner Building.8/1 Lal Bazar Street,1st Floor,Room No.10, Kolkata-700 001 ,Phone:033-44500500;Fax: 033-22420588;

Email i.d:secretarial@rdbindia.com;Website:www.rdbindia.com CIN: L16003WB2006PLC110039

Extract of Un-audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2020 ₹ in Lakhs

STANDALONE CONSOLIATED Particulars Quarter Quarter Quarter Quarter Ended Ended Ended Ended Ended Ended 30.06.19 31.03.20 30.06.20 30.06.19 31.03.20 30.06.20 Audited Unaudited Unaudited Audited Unaudited Unaudited 1,565.48 446.46 1,519.75 3913.23 577.56 4,516.05 Total income from operations Net Profit / (Loss) for the period (before 274.61 Tax, Exceptional and/or Extraordinary items: 25.48 35.95 125.82 139.86 776.59 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 25.48 274.61 125.82 139.86 776.59 35.95 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 18.48 26.60 211.35 91.93 100.93 588.60 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 18.48 26.60 117.74 100.93 500.86 Equity Share Capital 1,728.34 1728.34 1728.34 ,728.34 1728.34 1728.34 Earnings Per Share (of 10/- each) (for continuing and discontinued operations) Basic: 0.11 0.15 1.22 0.53 0.58 3.28 Diluted: 0.15 1.22 0.53 0.58 3.28

 The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the website of the Stock Exchange(s) where the Company is listed, and on the company's website (www.rdbindia.com)

2. The above un-audited financial results (both Standalone and Consolidated) have been duly reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 14th September, 2020 FOR AND ON BEHALF OF THE BOARD

Date: 14.09.2020

Place: Kolkata

Note:

Pradeep Kumar Pugalia Whole-Time Director DIN:00501351



Diluted:

Place : Pune

KINETIC ENGINEERING LIMITED Regd. Office: D-1 Block, Plot No. 18/2, M.I.D.C, Chinchwad, Pune - 411 019

Ph.: 91-20-66142078, Fax: +91-20-66142088/89 | Email: kelinvestors@kineticindia.com Website: www.kineticindia.com | CIN: L35912MH1970PLC014819 STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER ENDED JUNE 30, 2020

Sr. No.	Particulars	Quarter ended June 30 2020	Year Ended March 31 2020	Quarter ended June 30 2019
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
1	Total Revenue from operations	491	11,575	3,366
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(510)	(912)	(184)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(510)	(912)	(184)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(510)	(912)	(184)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after and Other Comprehensive Income (after tax)]	(510) (ax)	(942)	(192)
6	Equity Share Capital	1,771	1,771	1,771
7	Earnings Per Share (Face value of Rs 10 each)			
1-03	Basic:	(2.88)	(5.32)	(1.08)

*Reserves (excluding Revaluation Reserve) for the year ended as at March 31, 2020 is INR (388.86) Lakhs. Notes: (1) The above is an extract of the detailed format of unaudited financial results for guarter ended on June 30. 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of unaudited financial results for the guarter ended on June 30, 2020 are available on the stock exchange website at www.bseindia.com and also on Company's website at www.kineticindia.com, (2) The above financial results were reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on September 14, 2020. The statutory auditors have conducted a limited review of the above unaudited financial results. (3) The global economic & business environment has been highly disruptive due to Covid-19 pandemic. As per Government directives, Company's operations were under lock down from 24th March 2020. Operations are restored gradually from last week of May 2020. Therefore, financial results for the guarter ended June 30, 2020 have been adversely impacted & the same are not comparable with previous quarters. (4) Figures for the previous periods have been regrouped / reclassified, wherever necessary, to conform to current period's presentation.

(2.88)

For and on behalf of the Board of Directors

(5.32)

For Kinetic Engineering Limited

Ajinkya A. Firodia Managing Director DIN: 00332204

(1.08)

financialexp.epa

0070714176-1

acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P.) Limited cannot be held responsible for such contents. nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to

forever Amen. -

ZD'silva.

(ii) The above results have been reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at its meetings held on September 14

Date: September 14th, 2020